

28th July, 2021

To BSE Limited Floor 25, P J Towers, Dalal Street Mumbai -400 001

To National Stock Exchange India Ltd 5th Floor, Exchange Plaza, Bandra (East) Mumbai - 400051

Sub: Newspaper Publication for notice of Book Closure

Script Code: BSE - 513121; NSE - ORICONENT

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find attached herewith copy of newspaper publication of notice of Book Closure for the Purpose of 51st Annual General Meeting and payment of dividend as may be declared, published on Wednesday, 28th July, 2021 in following News Paper(s):

- 1. The Free Press Journal
- 2. Navshakti

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You Yours faithfully

For Oricon Enterprises Limited

Sanjay Jain Company Secretary

Encl: Newspaper Publication

BUILDING NO. 1, SANJEEV EN-CLAVE LANE, MANDAR CHSL, 7 (Rupees One Crore Sixty One Lakh Sevent . GEORGE PARAMBAN BUNGLOWS, VERSOVA, ANDHERI (PROPRIETOR OF WINSOFT Four Thousand Eight INFOTECH) 2. JYOTI PARAMBAN (WEST), MUMBAI - 400061, MAHARASHTRA and Paisa Sixty Four only) as on 31.03.2021 Rs. 1,25,63,684.27/-LOAN ACCOUNT NO. HLAPLOW00491321 SHOP NO.- 1, 39, 40 & 41, GROUND FLOOR, THAPAR COMPLEX, PLOT (Rupees One Crore . PORUS THAPAR NO. 51. SECTOR- 15. CBD BELAPUR Twenty Five Lakh Sixty ALIAS PORUS VINAY THAPAR (PROPRIETOR OF THAPAR NAVI MUMBAI, THANE- 400614, MAHARASHTRA **Hundred Eighty Four** HOSPITALITY, THAPAR HOTELS & and Paisa Twenty THAPAR RESTAURANTS INC.)
2. VINAY THAPAR Seven Only) as on 27.03.2021 ALIAS VINAY KUMAR THAPAR 3. RITA VINAYKUMAR THAPAR ALIAS RITA VINAY THAPAR SHOP NO.- 12, GROUND FLOOR AND 27.03.2021 Rs. 87,13,886.76/-LOAN ACCOUNT NO

LLAPLPM00416717 I. PORUS THAPAR OFFICE NO. 101, 102,103,104,105,1 06,107,108,109,110,111,112,113,114 (Rupees Eighty Seven Lakh Thirteen ,115 &116 FIRST FLOOR, 'THAPAR COMPLEX', PLOT NO. 51, SECTOR- 15, CBD BELAPUR, NAVI Thousand Eight Hundred Eighty Six and Seventy Six Paisa) as ALIAS PORUS VINAY THAPAR (PROPRIETOR OF THAPAR HOSPITALITY, THAPAR HOTELS THAPAR RESTAURANTS INC.) MUMBAI, THANE- 400614, on 27.03.2021 2. RITA VINAYKUMAR THAPAR ALIAS RITA VINAY THAPAR MAHARASHTRA 3. VINAY KUMAR THAPAR LOAN ACCOUNT NO. ROW HOUSE, PLOT NO. 230, SECTOR 4, STATION ROAD, VILLAGE Rs. 56,21,303.41/-HLAPVSH00295895

(Rupees Fifty Six Lakh . JAYSHRI P CHAVAN GHANSOLI, NAVI MUMBAI-400701 Twenty One Thousand ALIAS AYSHRI PUNDLIK CHAVAN PROPRIETOR OF SHREE and Paisa forty One ENTERPRISES) Only) as on 29.02.2020 2. PUNDLIK N CHAVAN (PROPRIETOR OF SHREE ENTERPRISES) LOAN ACCOUNT NO. 6TH FLOOR, FLAT NO. 4, I.E 604, SAFALIYA BLDG, TARABAUG 29.02.2020 Rs. 48,14,098.72/-HLAPLPM00266351 (Rupees Forty Eight AIKYAWARDHAK CHS, LOVE LANE NEAR TELEPHONE EXCHANGE, TARUN KUMAR K JAIN . Lakh Fourte ALIAS TARUN KUMAR Thousand Ninety Eight BYCULLA (EAST) MUMBAI - 400010 KUNDANMALJI and Paisa Seventy Two . KUSUM TARUN JAIN MAHARASHTRA Only) as on 29.02.2020 2. KUSUM TAKUN JAIN 3. KUNDANMAL SAREMAL JAIN ALIAS KUNDANMALJI

SAREMALJI LOAN ACCOUNT NO SR. NO. / GAT NO. 1086/1/2, Rs. 13,07,894.06/-SANCTION LAY OUT PLOT NO. 6, HLAPNAS00222218 (Rupees Thirteen Lakh I. PANKAJ HARISH SANAP PROPRIETER OF S.S. Seven Thousand Eight Hundred Ninety Four VILLAGE - ADGAON, NASHIK- 422003, MAHARASHTRA ENGINEERING) And Paisa Six Only) as 2. AVANTI PANKAJ SANAP ALIAS SANAP AVANTI PANKAJ on 31.03.2021 LOAN ACCOUNT NO. HLAPLOW00436272 FLAT NO. 203, 2ND FLOOR, BUILDING NO. C-7, POORTI VIHAR Rs. 62,49,021.76/-31.03.202⁻ (Rupees Sixty Two RHAVNA R VIRA Lakh Forty Nine Thousand Twenty One CHSL. SHASTRI NAGAR, OPP. SIDDHARTH HOSPITAL, GOREGAON (WEST), MUMBAI-400104 MAHA-RAJESH VISHANJI VIRA 3. DAMYANTI VISHANJI VIRA and Paisa Seventy Six

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

RASHTRA

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law. Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the entire

amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either

by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place: MUMBAI/THANE/NASHIK (MAHARASHTRA)

(PROPRIETOR OF PADMAVATI

APPLIANCES)

For Indiabulls Housing Finance Limited Authorized Office

Only) as on 31.03.2021

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | JULY 28, 2021

PUBLIC NOTICE

ORICON ENTERPRISES LTD. CIN-L28100MH1968PLC014156 Reg. Office: 1076 Dr E Moses Road, Worli, Mumbai – 400018 Website: www.oriconenterprises.com E-mail: share@ocl-india.com Tel. No.: 022-24964656 – 60 Fax No. 022-24963055

18

NOTICE Notice is hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 14th September, 2021 to 22nd September 2021 (both days inclusive) for the purpose of the 51st Annual General Meeting ("AGM") to be held on 22[™] September 2021 and payment of Dividend, as may be declared at the AGM, for the Financial Year 2020-21.

This information is also available on the Website of the Company at www.oriconenterprises.com and on the Website of the Stock Exchange(s) at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com By order of the Board

For Oricon Enterprises Limited Sd/-Date: 27.07.2021 Sanjay Jain Place: Mumbai Company Secretary

TICE is hereby given that Balaji Vaijnath Sindalkar intends to purchase from Rajesh Ravindra Bhandakar, Flat No.206 adm. 680 sq.ft Carpet +596 sq.ft Terrace, 2nd Floor, B-wing, Sai Nagar Co-op Hsg. Soc. Ltd, Plot No. 26, Sector 4, Vill Kalamboli Tal Panvel Dist Raigad. [Said Premises]. Said Premises was purchased by Rajesh Bhandakar in auction pursuant to Bombay High Court Order. Thus registered Agreement for Sale dated 30.10.2004 bearing Serial No. URAN 7707-2004 was not provided to him. Any person having any right, title interest, claim or demands of any nature whatsoever in respect of the said premises are hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at B/703, 7th Floor, odyssey Building, Lodha Paradise Complex, off. Eastern Express Highway, Majiwade, Thane (W)- 400601 within 14 days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that there is no claim of whatsoever nature on the Said Premises either through aforesaid Agreement &/ or otherwise

PUBLIC NOTICE Under instructions of my client. I am investigating the title

of Mr. Benjamin Jacob, Ms. Sarah Jacob and Ms. Kathleen Jacob in respect of the 5 shares of Rs. 50 each bearing distinctive numbers 16 to 20 of The Pali Hill Daffodils Co-operative Housing Society Ltd and all beneficial right, title and interest in Flat No. 104 on the 1stfloor, in building known as Daffodils situated at 56. Pali Hill. Bandra (West). Mumbai-400 050. Any person or persons having any claims in respect of the said shares or the said premises should send their claims in writing to the undersigned with documentary evidence in support thereof within 7 days of publication of this notice, failing which, claims if any, shall be deemed to have been waived.

> Rajni Divkar Advocate & Solicitor, 103 A. Ararat Building Nagindas Master Road, Fort, Mumbai 400 001

Place: Mumbai Date: 28.07.2021

Date: 27.07.2021



SLUM REHABILITATION AUTHORITY

& such claim will be considered to

M. Rajkumar & co.

be waived and abandoned hereafter

No. SRA/ED/OW/27423/3C(1)/R/C-Ward/Gaondevi Rahiwashi/2021

NOTIFICATION

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the

provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in gazette on 9th April 1998; Whereas, in view of the provision of Section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as "Slum Rehabilitation Area."

Therefore in view of the said provision of section 3C (1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. I, undersigned hereby declare the area shown in schedule as "Slum Rehabilitation Area". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 2034 of Greater Schedule

Village - Borivali, Taluka - Borivali

٥	r		Area as per property	Area to be declared as "Slum		Bour	ndaries	
S No	0.	F.P. No.	card (sq.mtr.)	Rehabilitation Area" (sq.mtr.)	East	t West	North	South
1	1	FP/526	4826.80	301.20	Road	FP No.	FP No.	/
2	2	FP/531	5110.20	4809.08	Hoau	527, 530	526 pt	Road
	Total		9937.00	5110.28				

Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai - 400051.

⟨
§
§
§
§
AGYas

Sd/-(Satish Lokhande) Chief Executive Officer. Slum Rehabilation Authority

Authorised Officer Aavas Financiers Limited

Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel.: 26565800, 26590405 / 1879, Fax: 022-26590457, Email: info@sra.gov.in

A S P I R E

Aspire Home Finance Corporation Limited

Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

Email :- info@ahfcl.com. CIN Number :- U65923MH2013PLC248741 Branch Office - Shop No-14, Ground Floor, Aricia Altis, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306, Maharashtra Contact No.:- Mr. Vikas Bankar - 09372705471

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited to submit online in the Web Portal of our Sales & Marketing and e-Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. https://auctions.inventon.in by the undersigned for purchase of the immovable property, as described hereunder, which is in the Physical Possession on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever is There Is Basis', particular of which are given below:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date & Time of e-Auction
LAN: LXVIR00615-160008093 Branch: Virar Borrower: GYANCHANDRA LAXMIPRASAD TRIPATHI Co-Borrower: ARCHANA GYANCHANDRA TRIPATHI	10-05-2021 for Rs. 34,79,425/- (Thirty Four Lakh Seventy Nine Thousand Four Hundred And Twenty Five Only)	Flat No - 302, 3rd Floor, E - Wing, Shakuntala Shrishti, Sr. No - 38, Hissa No - 11 Of Village Nilge, Near Shivaji Chowk, Dombivali East, Kalyan, Thane, Maharashtra - 421001	Rs. 14,00,000/- Rs. 1,40,000/- Rs.10,000/-	August

Terms and Conditions of E- Auction:

- 1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), www.motilaloswalhfl.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, https://auctions.inventon.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online;
- their name https://auctions.inventon.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid
- 3. For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9137100020_& E-mail ID: care@inventon.co.in/akshada@inventon.co.in or the Authorised Officer, Mr. Vikas Bankar - 9372705471
- 4. To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies. However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title o property/ies put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of AHFCL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to AHFCL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues
- 5. For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://auctions.inventon.in) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Aspire Home Finance Corporation Limited or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: HDFC Bank, Branch: Lower Parel Mumbai, Bank Account No.: 00600340073530, IFSC Code: HDFC0000060 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Re Address Proof on or before **04:00 PM of 28/08/2021**;
- 6. The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfeited:
- 7. The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by AHFCL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest
- 8. The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer/ Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/ he

discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited 9. Date of Inspection of the Immovable Property is on 05/08/2021 between 11.30 AM to 04.00 PM

- 10. At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Office can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty;
- 11. The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the
- applicable law: 12. Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;
- 13. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction 14. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned
- and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to AHFCL. in ful before the date of sale, auction is liable to be stopped. 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculated
- the time of closure of the loan. 16. AHFCL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property
- shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is and "no recourse" Basis' 17. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to AHFCL mentioning the reason of delaying the registration;
- 18. No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with
- 19. Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither AHFCL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/her Bid to avoid any such complex situations.

20. The same has been in published in our portal - https://motilaloswalhf.com/eauction-pdf NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors

Mortgagors by speed/registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

Place : Maharashtra Date: 28-07-2021

Authorised Officer Aspire Home Finance Corporation Limited

AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLC034297)

Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020 Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the corrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you th oorrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take possession of the Security as given below.

Name of the Borrower	e and Amount of Den lotice Under Sec. 13(Description of Mortgaged property
Mr. Dattu Hanumant Saibol, Mrs. Vijaylaxmi Saibol, Mrs. Saraswati Saibol (A/c No.) LNSOL01819-200141241 & LNSOL02119-200141050	26-Jul-21 Rs. 1240146/- & Rs. 651948/- 24-Jul-21	Plot No. 9 Constrcted On Land Bearing Old Sr. No. 359/3 Having New Sr. No. 27/3 At Nikhil Park, Neharu Nagar, Solapur, Maharashtra Admeasuring: 85 Sq. Mtrs
Mr. Baijnath Mahendra Prasad Gupta, Mrs. Mamata Devi Guarantor : Mr. Raghvendra G. Tripathi (A/c No.) LNBSR00318-190083996	26-Jul-21 Rs. 491308/- 24-Jul-21	Flat No. 303, Third Floor, "sai Shraddha Apartment" Gaothan Land, Plot No. 113, Village- Sarvali Ospada, Taluka & Dist Palghar, Maharashtra Admeasuring: 20.83 Sq. Mtrs
Mr. Mahendra Rajpat Gupta, Mrs. Savitri Gupta Guarantor : Mr. Ramkumar Gupta (A/c No.) LNBSR02217-180067304	26-Jul-21 Rs. 433283/- 24-Jul-21	Flat No 308, Third Floor, A Wing, Sai Deep, Zanjroli, Kelve Road, Palghar, Maharashtra Admeasuring : 17.87 Sq. Mtrs
Mr. Sanjay Thakur, Mrs. Gauri Devi Thakur (A/c No.) LNBRV02218-190083784	26-Jul-21 Rs. 1621506/- 24-Jul-21	Flat No 302, D Wing, Third Floor, Nallasopara East, Rashmi Complex, Achole Gaon, Palghar Admeasuring : 315 Sq. Ft.
Mr. Ganesh Narayan Ambhire, Mrs. Kamini Ganesh Ambhire, Mr. Tushar Ambhire (A/c No.) LNBSR02919-200107513	26-Jul-21 Rs. 1020833/- 24-Jul-21	House No. 159, Dhakti Dahanu, Perwadi, Dahanu, Near Gangwada Society, Dahanu (w),thane, Maharashtra Admeasuring : 38.14 Sq. Mtrs
Mr. Raju Harivansh Dubey, Mrs. Reeta Devi (A/c No.) LNBEL00318-190074064	26-Jul-21 Rs. 536618/- 24-Jul-21	Flat No.112, 1st Floor, A-wing, Dwarkamai Apartment, On Sy.no 69, Hissa No 2a, Gut No 68, Sai Nagar, Vangani, Taluka Ambernath, Dist.raigad, Maharashtra- 421503 Admeasuring : 274 Sq. Ft. Carpet Area
Mrs. Jagruti Jagdish Rane, Mrs. Jayshree Rane, Mr. Jitesh Rane (A/c No.) LNTHN00317-180072745	26-Jul-21 Rs. 499525/- 24-Jul-21	Flat No.404, 4th Floor, Building No.3, Prem Narayan Residency, Near Bharat Wire Company, Prem Nagari (old S No.219/2/2) S No.58/2/2, At Village Atgaon, Taluka Sahapur, Dist Thane, Maharashtra Admeasuring: 20.15 Sq. Mtrs Carpet Area
Mrs. Vijaya Balwant Mehta, Mr. Rajesh Balwant Mehta (A/c No.) LNPEN02918-190096338	26-Jul-21 Rs. 609356/- 24-Jul-21	Flat No 105, B Wing, First Floor, Cts No 323, 323/1,323/2,324, Swami Heritage, Roha, Raigad, Maharashtra Admeasuring : 372 Sq. Ft.
Mr. Nitin Yashwant Pawar, Mrs. Nilakshi Nitin Pawar, Mr. Anil Yashvant Pawar, Mrs. Pushpalata Yashvant Pawar, Mr. Sanjay Yashvant Pawar, Guarantor: Mr. Umesh Prakash Surve (A/c No.) LNRAT00618-190081369	26-Jul-21 Rs. 1507356/- 24-Jul-21	S.no. 45a, Hissa No. 65, Plot No. 30, Gp House No. 497a, Mirjole, Tal. & Dist Ratnagiri, Maharashtra Admeasuring : 446 Sq. Mtrs

BASSEIN CATHOLIC CO-OPERATIVE BANK LTD

Date: 28.07.2021

Catholic Bank Buidling, Papdy Naka, Vasai (W), Dist-Palghar (M.S.)-401 207 Tel. No. 0250 2328326, 0250 2322053

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Bassein Catholic Co-operative Bank Ltd., Papdy, Vasai, Dist-Palghar, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices calling upon the Borrower, & others to repay the amount mentioned in the said Notice, within 60 days from the date of receipt of the said Notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in general, that the undersigned has taken the possession of property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The Borrower in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bassein Catholic Co-op. Bank for an amount mentioned below plus interest thereon and all other dues/charges.

Description of secured Assets under

	Branch	F	Demand Notice	Type of possession
1	M/s. Mudra Industries MSCLN 6 Sativali	All All part and parcel of Machineries lying ing at Narayan Industrial Estate, Sativali Riad Road Vasai (East) 1) CNC fiber optic Laser Cutting Machine Model WC 9000-22-T-CITC-AC-ET3, SPLIT 42863 2) Rotary Silenced Screw Air Compressor Model CPA/15/13 TMD complete with 500lt receiver Tank, pre filter and refrigerated air dryer & post filter 3) MAXIEM water jet cutting machine Model 1530 with 30 HP direct driven pump& standard accessories 4) CNC Hydraulic Press brake model EHPE 150.31.25 5) CNC Hydraulic Shearing Machine Model GS 3110	1,16,74,361.14 25.11.2019	22.07.2021 Physical
2	Jebraj Selvaraj Nadar SSLN 2919 Gokhiware	All Part and parcel of Gala No. 03, Sahastraphana Industrial Complex, Unit B, Gut No. 359, Nandore, Palgharg, are 80.04 Sq.Mt. Built Up		23.07.2021 Physical
3	M/s. Sapna Electronics, Prop. Mr. Jagdish Nathulal Jain CC 229 Virar (East)	All part and parcel of Shop No. 27, 28B, 29 & 30, Ground Floor, Gosalaia Park Chs. Ltd., Village Boisar, Dist-Palghar, area 464 sq.ft. Built up each respectively	2,52,27,557.59	23.07.2021 Symbolic

PLACE: Papdy, Vasai

Sr. Borrower Name,

A/c No. and

भारत सरकार Government of India

B3/518-TPT

परमाणु ऊर्जा विभाग Department of Atomic Energy क्रय एवं भंडार निदेशालय Directorate of Purchase & Stores

भारत के राष्ट्रपति के लिए और की ओर से निदेशक, क्रय एवं भंडार द्वारा निम्नलिखित ऑनलाइन

निविदाएं आमंत्रित की जाती हैं /Online tenders are invited by Director, P&S for and

16/09/2021

संदर्भ / Ref : DPS/CPU/09/D1/1279/19-20/243 e-Tender Notice

on behalf of the President of India for following: निविदा प्रस्तुत करने निविदा संख्या की अंतिम तारीख संक्षिप्त ब्यौरा Tender Due date of **Brief Description** submission Number No UPTO 2.30 pm DPS/CPU/04/ INJECTION, DIPTHERIA 02/08/2021 MED/36860/PT-A TOXOID DPS/CPU/02/ 12/08/2021 **CCTV SURVEILLANCE SYSTEM** B3/407/PT DPS/CPU/04/ 04/08/2021 **Code Analysis Tool** B1/3197/PT DPS/CPU/05/ Molvbdenum-99 Transportation 31/08/2021 D4/2645-TPT Cask DPS/CPU/16/ Supply of Low-Corbon Steel for

संपूर्ण निविदा दस्तावेज वेबसाइट https://etenders.dpsdae.gov.in पर देखे जा सकते हैं तथा वहाँ से डाउनलोड भी किए जा सकते हैं। निविदा में भाग लेने के लिए एनरोलमेंट अनिवार्य है। निविदाएं केवल ऑनलाइन प्रस्तुत करनी हैं। तकनीकी सहायता के लिए संपर्क 020-25315555 EXTN No. 6. विक्रेताओं को हमारे उपरोक्त पोर्टल पर एनरोल करने के लिए प्रोत्साहित किया जाता है। Complete tender documents can be viewed and downloaded from website https://etenders.dpsdae.gov.in. Enrolment is mandatory for participating in Tender. Tenders are to be submitted online only. For Technical assistance. CONTACT 020 25315555 EXTN No.6 mail to support.dpsdae@nextenders.com. Vendors are encouraged to enroll on our above sited portal.

MC18 Cyclotron

FORM 'Z' (See sub -rul (11(d-1) of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice Dated 04.02.2020 calling upon the Judgement Debtors Mr. Ramsakal Kanha Sahani (Borrower) & Mrs. Radhika Ramsakal Sahani (Co-Borrower) (Loan A/c No. 33) And his sureties Shri, Mangal Kashiram Chavan And Shri. Ashokkumar Ram Ekwal Prasad, to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,08,38,618.00 (Rupee One Crore Eight Lac Thirty Eight Thousand Six Hundred Eighteen only) on or before 15 Days from the receipt of the said notice and the Judgemen Debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 13.03.2020 and attached the property described herein below.


The Judgement Debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the Judgement Debtor and the public in general that the undersigned has take possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him/her under rule 107 (11d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 13th day of March, the year 2020.

The Judgement Debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the THE HINDUSTHAN CO-OP BANK LTD., Mumbai. For an amount Rs. 1,10,69,588/- (Rupee One Crore Ten Lac Sixty Nine Thousand Five Hundred Eighty Eight only) as of 13.03.2020 and further interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property consisting of 1) Flat No. 402, 4th Floor, Mayuresh Enclave Co-op Housing Society Ltd., Plot No. A-211, GES, Near Balaji Tempal, Sector No.20, Village Nearul, Navi Mumbai. Tal & Dist. / Thane. Area Admeasuring 697 Sq.fts. Carpet + Terrace Area 49 Sq.Fts. Navi Mumbai Mahanagar Palika Nerul Division, "B" Ward. 2) Flat No. 202, 2nd Floor, Sai Sagar Apartment, GES Plot No. 768, Sector No.1, Village Shiravane Nerul, Navi Mumbai-400706, Tal & Dist. / Thane. Area Admeasuring 525 Sq.fts. Built Up, Village Shiravane, Nerul, Navi Mumbai Mahanagar Palika, "B" Ward, State:- Maharashtra.

Date: 13/03/2020 (Seal



CIN: L51900MH1983PLC029643 ARIHANT

CIN: L51900MH1983PLC029643 Registered Office: Arihant Aura, B Wing, 25th Floor, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400 705 | Tel: 022 – 62493333 Fax: 022 – 62493334 | E-Mail: info@asl.net.in, investor@asl.net.in, Website: www.asl.net.in NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING 38TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of Arihant Superstructures Ltd ('Company') will be held through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), on Saturday, August 28, 2021 at 04:00 PM IST to transact the Ordinary & Special Business as detailed in the Notice of AGM which will be circulated for convening the AGM. The Registered Office of the Company shall be the deemed venue for the AGM.

Members may note, that in view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions thereon, the Ministry of Corporate Affairs has vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively("MCA Circulars") and circular Nos. SEBI/HO/CFO/CMD1/CIRI/P/2020/79 and SEBI/HO/CFO/CMD2/CIRI/P/2021/11 dated 12" May, 2020 and 15" January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), permitted Companies to convene the AGM through VC/OAVM mode and issue the Notice for Annual General Meeting along with the Annual Report for the Financial Year 2020-21 by email to all members and other persons entitled, and whose e-mail addresses are registered with the Company. The 38th AGM will be held on August 28, 2021 at 04:00 PM IST under the Companies Act, 2013 and

MCA Circulars in VC/OAVM mode only. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility ONLY, the details of which form a part of the AGM Notice and no provision has been made to attend and participate in the 38" AGM of the Company in person to ensure compliance with the MCA Circulars. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013 The Company shall be providing the facility for e-voting (remote and at AGM) for the voting

Notice of AGM and Annual Report

The Notice of the AGM along with the integrated Annual report 2020-2021 will be sent electronically only to those members whose e-mail addresses are registered with Company of the compan Registrar & Transfer Agent ('Registrar ')/ Depositories. As per the MCA Circulars and the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual report will be sent to any Member. The same will also be available for the information and reference of members at the website of the Company (www.asl.net.in.), BSF Limited (www.bseindia.com), National Stock Exchange India Ltd (www.nseindia.com) and NSDL website (www.evoting.nsdl.com) for all members of the

Manner of registering/updating e-mail address:
Shareholders holding shares in physical form and DEMAT form and who have not registered/updated their e-mail address with their Depository participants (DP) are requested to do the same at the earliest to ensure that they receive Annual Reports and e-voting details. The Members holding shares in DEMAT Form

Members holding shares in Physical Form

ac w	To update their email address and PAN number with their Depository	Please send an email with their Folio No, E-Mail ID Mobile Number and PAN Number along with a signe copy of the request letter to the following:
	Participants	Mr. Sandeep Shinde Adroit Corporate Services Ltd 17-20, Jafferbhoy Ind. Estate, 1st Floor, Makwana Road,Marol Naka, Andheri (E),
		Mumbai 400059. E-Mail- sandeeps@adroitcorporate.cor

If your email address is registered with the Company/ Depository, the login credentials for remote e-voting are being sent on your registered email address. Please note that same login credentials are required for participating in the AGM through Video Conferencing and voting on resolutions during the AGM

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM)

The Company is pleased to provide E-voting facility (including "remote e-voting") of NSDL to all its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting is activated upon instructions of the Chairman).

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if such a person is already registered with NSDL for e-voting then s/he can use his/her existing USER ID and password for casting vote.

In case of any queries/grievances, connected with facility for voting by electronic m please contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, and NSDL. Email pallavid@nsdl.co.in/ evoting@nsdl.co.in, Tel: 91 22 24994545 please contact NSDL at their toll free number 1800-222-990 or send an email to evoting@nsdl.co.in or contact Mr. Govind Rao, Company Secretary on 022-4111 3333 or email at cs@asl.net.in.
The instructions for e-voting and participation in the AGM shall also form a part of the AGM

Notice of the Company, which shall be available on the website of the Company, NSDL and the Stock Exchanges. This Advertisement is being published in compliance of the MCA Circulars and for the information of the members as is available on the Stock Exchanges website and the website of the Company.

We urge all members to update their information at the earliest to receive the AGM Notice We urge all members to update their information at the Annual Report and e-voting credentials (as applicable).

For, Arihant Superstructures Ltd

Govind Rao

Place: Navi Mumbai Date: 28th July 2021 **Company Secretary**

DATE: 23/07/2021

AUTHORISED OFFICER BASSEIN CATHOLIC CO-OP. BANK LTD.

Outstanding

dues as per

Date of

किंग सर्कल शाखा २६२ कष्णा निकेतन, गांधी मार्केट समोर ईमेल : sbi.70716@sbi.co.in दरध्वनी: २२२४०४००९५/४६

सोने कर्ज – विक्री सूचना

_____ सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेला सूचन याद्वारे देण्यात येते की, सोने दागिने हे खालील नमद सोने कर्ज खात्यात स्टेट बँकऑफ इंडियाच्य किंग सर्कल शाखेकडे तारण आहेत. जे विमोचनाकरिता थकीत अहेत आणि जे वारंवा सूचना पाठवुनही विमोचित करण्यात आलेले नाहीत. ते खाजगी विक्रीद्वारे २९.०७.२०२१ रोजी किंवा पर्वी विकण्यात येणार आहेत

ı				
	अनु. क्र.	खाते क्र.	ग्राहकाचे नाव	
	१	३९६२१४९८९४४	चिराग ओबहन	
ı	?	३९८३९९६४३७३	चिराग ओबहन	

जाहीर नोटीस

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, आमचे अशील मे. पी. व्ही. एम. डेव्हलपर्स करित भागीटार श्री अनंत उमेश पै आणि ४ इत यांनी सर्व संमतीने भागीदार कायदा, १९३ नसार नोंदणीकत केलेली भागीदारी संस्था. में **पी. व्ही. एम. डेव्हलपर्स** विसर्जित केलेर्ल असून यापुढे कुणीही या भागीदारी संस्थेच्य व्यवस्थापनेशी कोणताही व्यवहार करू नये अश्या प्रकारची जाहीर सूचना दिल्यानंतरर्ह जर कुणी या भागीदारी संस्थेशी किंवा त्यापैर्क कोणत्याही भागीदारांशी कोणत्याही प्रकारच आर्थिक व्यवहार केल्यास त्याची सर्वर्स्व जबाबदारी त्यांची स्वतःची असेल, भागीदार्र संस्था किंवा त्यांचे सर्व भागीदार यांन जबाबदार धरले जाणार नाही. याची कृपया नोंत

मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर, रेलवे स्टेशन समोर, मीरा रोड (पू),

ता. व जि. ठाणे ४०१ १०७. ठिकाण · मीरा रोड दि. २८.०७.२०२१

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. माधव दत्तात्रय गोडसे आणि श्री. मनोहर दत्तात्रय गोडसे, राहता मनीशा बेंगला, लिबर्टी गार्डन क्रॉस रोड क्र. २, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४ यांनी सर्व भार आणि वाजवी शंकेपासून मुक्त, स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकारासह आमचे अशील मे. आर.पी. बिल्डर्स यांना त्यांचे खालील नमद मिळकतीचे पनर्विकास हक मंजर केले आहे.

सर्व व्यक्तींना सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये किंवा मध्ये कोणताही हक, नामाधिकार, दावा किंवा हितसंबंधाचा दावा जसे की, विक्री, विकास, अदलाबदल, अभिहस्तांतर, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक निर्वाह, गहाण, भाडेपट्टा, प्रलंबित वाद, कस्टोडिया लेगिस, सुविधाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित सर्व पूरक आणि त्यावरील कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय, एस.पी. सेंटर, २रा मजला, ७०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे किंवा ईमेल आयडी: hemant@mehtalawfirm.com आणि/किंवा mehtalawfirm@yahoo.com येथे इलेक्ट्रॉनिक मेल द्वारा या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, जे सदर कालावधीमध्ये नोंदणीकृत आणि/किंवा ज्ञात नाही करणार ते सदर त्यागित आणि/किंवा परित्यागित

मिळकतीचे परिशिष्ट

लिबर्टी गार्डन क्रॉस रोड क्र. २, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथे स्थित मुंबई उपनगर जिह्यामधील गाव मालाड (दक्षिण), तालका मालाड च्या सी.टी.एस.क. २३/ए आणि २३/१, मोजमापित ३५१.४० चौरस मीटर्स धारक आणि लिबर्टी गार्डन हाऊसिंग कॉलनी स्किम क्र. २ अशा ज्ञात प्रायव्हेट स्किमच्या प्लॉट क्र. बी धारक जिमन किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभा मनीषा बंगला अशी ज्ञात बिल्डिंग आणि सिमाबद्ध पूर्वेस लिबर्टी गार्डन क्रॉस रोड क्र. २ द्वारे, पश्चिमेस सीटीएस क्र. १८ आणि १९ द्वारे, उत्तरेस सीटीएस क्र. २४ द्वारे आणि दक्षिणेस सीटीएस क्र. २२ द्वारे. दिनांक २८ जुलै, २०२१.

मेहता ॲण्ड कं. करीत वकील ॲण्ड सॉलिसिटर सही/-एच.सी. मेहता

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही खालील नमूद शेअर्स आणि परिसरासाठी **यद्** इंटरनॅशनल लिमिटेड, ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, कमला टॉवर, कानपुर-२०८००१ यांचे नामाधिकार तपासत आहोत

कोणत्याही व्यक्तींना याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन शेअर्स आणि परिसरामधील कोणताही दावा, हक, नामाधिकार किंवा हितसंबंध जसे की, विक्री, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भेट, वापर, विश्वस्त, ताबा, परवाना, आऊटगोईंग्स, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्टा अंतर्गत, अदलाबदल, कुळविहवाट, सुविधाधिकार, हक्क, करारनामा किंवा शर्ती, निर्वाह, भार, वारसाहक किंवा त्यांच्या ताब्यामधील असलेल्या नामाधिकाराच्या मुळ कागदपत्राच्या सापेक्ष द्वारे किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारचे दावे असल्यास त्यांच्या ताब्यामधील असलेल्या त्यावरील सदर लिखित कागदोपत्री पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय भाग्योदया, ७९, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे किंवा mail@markandgandhi.co.in येथे ईमेलद्वारे सदरह् तारखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा सदर दावे त्यांगित समजले जातील.

वरिल उल्लेखित परिशिष्ट:

पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३० येथे स्थित लोअर परेल विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्रमांक २/९१४, ४/९१४, ९१४, ३/९१४, १/९१४, ९१५, १ए/९१३(भा.), ९१३(भा.) आणि २८६(भा.) धारक जिमनीवर बांधकामित पी१२ पोडियम लेव्हल वरील ४ कार पार्किंग धारक क्र. ४८, ४९, ५३ए आणि ५३बी साठी हकासह ओमकार १९७३ वरळी अशा ज्ञात बिल्डिंगीच्या सेल टॉवर बी मधील २०व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २००२ वापर, भोगवटा, ताबा आणि उपयोगासाठी अनुषंगिक हक च्यासह जोडलेले मोकळा टेरेस आणि इतर क्षेत्र मोजमापित १८२.२७ चौ. मीटर्स सह ओमकार १९७३ बी टॉवर को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. द्वारे जारी शेअर्स.

दिनांक २७ जुलै, २०२१ रोजी. आपले विश्वास मे. मार्कंड गांधी आणि कं. करीता वकील आणि सॉलिसिटर्स

कर्जदारांचे नांव

HLAPGRN00345651

इन्फोटेक चे पॉपगदटर)

HLAPLOW00491321

थापर (थापर हॉस्पिटॅलिटी.

थापर हॉटल्स आणि थापर

2.विनय थापर उर्फ विनय कमा

3.रिटा विनयकमार थापर उर्फ

1.पोरस थापर उर्फ पोरस विनय

HLAPLPM00416717

थापर (थापर हॉस्पिटॅलिटी.

थापर हॉटल्स आणि थापर

2.रिटा विनयकमार थापर उर्फ

रेस्टॉरंटस आयएनसी चे

रेस्टॉरंटस आयएनसी चे

प्रॉपराइटर)

रिटा विनय थापर

कर्ज खाता क्र.

प्रॉपराइटर)

रिटा विनय थापर

कर्ज खाता क्र.

कर्ज खाता क्र.

कुमार कुंदनमलजी

2.कुसुम तरुण जैन

कर्ज खाता क्र.

अवंती पंकज

कर्ज खाता क्र

कुंदनमलजी सारेमलजी

HLAPNAS00222218

इंजिनिरींग चे प्रॉपराइटर)

HLAPLOW00436272

1.भावना आर विरा

2.राजेश विशनजी वीरा

3.विनय कुमार थापर

HLAPVSH00295895

1.जयश्री पी चव्हाण उर्फ

जयश्री पंडलीक चव्हाण (श्री

ऐंटरप्राइसेस चे प्रॉपराइटर)

2. पुंडलीक एन चव्हाण (श्री

ऐंटरप्राडसेस चे प्रॉपराइटर)

HLAPLPM00266351

1.तरुण कुमार के जैन उर्फ तरु

3.कुंदनमल सारेमल जैन उर्फ

1.पंकज हरिश सनप (एस.एस.

2.अवंती पंकज सनप उर्फ सनप

2. ज्योती परमबन

2 कर्ज खाता क्र

1.जॉर्ज परमबन (विन सोफ्ट

कर्ज खाता क.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

एनपीए दिनांक

27.03.2021

29.02.2020

31.03.2021

थिकत रक्कम (रू,)

র.1.61.74.888.64/**-**

குபுப் பகுகுப் குபுவ

नाख चौऱ्याहत्तर हजार आठऽ

पैसे फक्त) 31.03.2021 या

प्रठ्याऐंशी आणि चौसष्ट

₹.1,25,63,684.27 /-

रूपये एक करोड पंचवीर

गौऱ्यागेंशी आणि मत्तावीम

पैसे फक्त) 27.03.2021 या

ਲ.87.13.886.76 /-

(रूपये सत्याऐंशी लाख

आणि शहात्तर पैसे फक्त)

27.03.2021 या तारखेस

क.56.21.303.41 /-

हजार तीनशे तीन आणि

एक्केचाळीस पैसे फक्त)

₹.48,14,098.72/-

रूपये अट्टेचाळीस लाख

वौदा हजार अठ्याण्णव

आणि बाहत्तर पैसे फक्त)

29.02.2020) या तारखेस

(रूपये तेरा लाख सात हजार

प्रातशे चौऱ्याण्व आणि सहा

पैसे फक्त) 31.03.2021 या

रकोणपन्नास हजार एकवीस

आणि शहात्तर पैसे फक्त)

জ.13,07,894.06/**-**

র.62,49,021.76 /-

(रूपये बासष्ट लाख

तारखेस

29.02.2020) या तारखेस

(रूपये छप्पन लाख एकवीस

तेरा) हजार आठशे सहाऐंशी

लाख त्रेसष्ट हजार सहाशे

तारखेस

तारखेस

गहाण मालमत्तेचा तपशिल

फ्लॅट नं.603, सहावा मजला, डी विंग, इमारत

ं. 1. संजीव एन्कलेव लेन. मंदार सीएचएसएर

दुकान नं.1, 39, 40, आणि 41, तळ मजला,

थापर कॉम्पलेक्स प्लॉट नं 51 सेक्टर -15

दकान नं.12. तळ मजला आणि ऑफिस नं.

9 110 111 112 113 114 115 आणि 116

. सेक्टर -15, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई,

गाव घंसोली, नवी मंबई-400701. महाराष्ट्र

सहावा मजला, फ्लॅट नं.4, म्हणजे 604,

प्रफालीया बिल्डिंग, तारा बाग, ऐक्यवर्धक

भायखळा (पूर्व) मुंबई -400010, महाराष्ट्र

क्र.नं./गट नं. 1086/1/2, मंजूर ले आउट

महाराष्ट्र

प्लॉट नं.6, गाव आडगाव, नाशिक -422003,

फ्लॅट नं.203, दुसरा मजला, बिल्डिंग इमारत नं.

सी-7, पूर्ती विहार सीएचएसएल शास्त्री नगर,

सिद्धार्थ हॉस्पिटल समोर, गोरेगाव (पश्चिम),

मुंबई - 400104, महाराष्ट्र.

सीएचएस, लव लेन टेलीफोन एक्सचेंज जवळ,

ठाणे-400614. महाराष्ट्र

101. 102.103.104.105.106.107.108.10

पहिला मजला. थापर कॉम्पलेक्स. प्लॉट नं.51

रॉ हाउस, प्लॉट नं.230, सेक्टर 4, स्टेशन रोड, 29.02.2020

7 बंगलोस, वरसोवा, अंधेरी (पश्चिम),

मुंबई-400061,महाराष्ट्र

1.पोरस थापर उर्फ पोरस विनय सीबीडी बेलापुर, नवी मुंबई, ठाणे-400614,

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझ्या अशीलांनी डॉ. स्वामिनाथ सिताराम हंचाटे यांच्याकडन याखालील लिखित **परिशिष्टामध्ये** अधिक स्वरूपात वर्णन त्यांच्या मिळकती, यानंतर

सदर मिळकत असा उल्लेख च्या संदर्भामध्ये विकास हक संपादित केले आहे. सर्व व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीमध्ये कोणताही दावा, जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा परवाना, विश्वस्त, धरणाधिकार, सुविधाधिकार, वारसा, कब्जा, जप्ती, प्रलंबित वाद, गहाण, प्रभार, भेट किंवा अन्यकाही असल्यास याद्वारे सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना पृष्ठचर्थ कागदोपत्री पुराव्यासह या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासन ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसुर केल्यास, तसे दावे जर असल्यास ते त्यागित किंवा परित्यागित समजण्यात येतील

वरील उल्लेखित परिशिष्ट:

(सदर मिळकतीचे वर्णन) मुंबई उपनगराच्या जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील सी.टी.एस. क्र. १३६५ धारक साऊथ सालसेट्रे ु तालुका मधील चेंबुर गावामध्ये स्थित उपनगर स्किम III (चेंबुर) मधील प्लॉट क्र. ३६६ धारक आणि शहर सर्व्हे मिळकत नोंदणी कार्ड प्रमाणे जिमन मोजमापित ५८५.३० चौरस मीटर्स जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभी तळमजला आणि एक वरील मजल्याच्या समाविष्टीत सिदराम स्मृती अशी ज्ञात बिल्डिंग आणि सीमाबद्ध पुढीलप्रमाणे:

उत्तरेस किंवा त्या दिशेने: सी.टी.एस. क्र. १३६६ धारक प्लॉट ३६७ द्वारे. दक्षिणेस आणि त्या दिशेने: सी.टी.एस. क्र. १३६१ धारक प्लॉट ३६५ द्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने: सी.टी.एस. क्र. १३६४ धारक प्लॉट ३५३ द्वारे,

दिनांक २८ जुलै, २०२१.

के.श्रीनिवास वर्धन वकील,उच्च न्यायालय, मुंबई ५०५, द सेंट्रल, रेल्वे क्रॉसिंगजवळ, चेंब्र, मुंबई-४०० ०७१

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमच्या अशीलांच्या सूचने अंतर्गत आम्ही याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन मिळकतीच्या संदर्भामध्ये सौ. लक्ष्मीबाई मोरेश्वर पाटिल, पौढ हिंदु भारतीय नागरिक, राहतात १४४२, राय मुरधा, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०० १०१ यांचे नामाधिकार तपासत

सर्व व्यक्तींना याखालील परिशिष्टामध्ये वर्णन मिळकतीमधील कोणताही दावा, हक्क, नामाधिका किंवा हितसंबंध जसे की, विक्री, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भेट, उपयोग, विश्वस्त, ताबा परवाना, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्टा अंतर्गत, अदलाबदल, कुळवहिवाट, सुविधाधिकार, हक, करारनामा किंवा शर्ती, निर्वाह, भार किंवा वारसाहक्क किंवा अन्यकाही कोणत्याही प्रकारचे दावे असल्यास सदर लिखित कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय २रा मजला, भाग्योदया बिल्डिंग, ७९, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा सदर दावे त्यागित समजले जातील.

वरिल उल्लेखित परिशिष्ट :

मुंबई शहराच्या उप-जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामधील गाव एकसार, तालुका बोरिवली येथे -वसलेल्या, असलेल्या हॉली क्रॉस रोड एक्सटेंशन, आय.सी. कॉलनी, बोरिवली (प.), मंबई ४०००९२ येथे स्थित मिळकती कार्डप्रमाणे सर्व्हे क्र. १२८, हिस्सा क्र. ५, सीटीएस क्र. ५४०/सी मोजमापित ६८.९ चौ.मीटर्स धारक जिमनीमधील ६६.६७% अविभाजित शेअर, हक्क, नामधिकार, हितसंबंध आणि सिमाबद्धछ उत्तरेस आणि त्या दिशेने- पूर्वीचा ४४ डी.पी. रोड, दक्षिणेस आणि त्या दिशेने- सीटीएस क्र. ५४४, ६६०/बी/६, पूर्वेस आणि त्या दिशेने- सीटीएस क्र. ६६०/बी/६ आणि पश्चिमेस आणि त्या दिशेने-सीटीएस क्र. ५४१-डी. दिनांक २८ जुलै, २०२१

मे. मार्कंड गांधी आणि कं. करीता (वकील आणि सॉलिसिटर्स)

जाहीर सूचना

आमचे अशील ऋषभ महाल को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सोसायटी (नोंद. क्र. बीओएम/एचएसजी/२९१९/७१), गाव पहाडी येथे स्थित, हाजी बापु रोड लगत, मालाड (पू.) मुंबई-४०००९७ यांच्या वतीने सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, आमचे अशील याखालील . लेखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन त्यांची मिळकत पूनर्विकासाच्या प्रक्रियेत आहेत. कोणत्याही व्यक्तीला परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा जसे की, वारसाहक्क, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, शेअर, विक्री, परवाना, भेट, ताबा किंवा कोणत्याही प्रकारचा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांचे दावे सर्व पूरक कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात मुळ कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की तेथे सदर मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणतेही दावे नाहीत किंवा तसे दावे त्यागित समजले जातील.

वरील उल्लेखित परिशिष्ट गाव पहाडी, गोरेगाव (पूर्व), हाजी बापु रोड लगत, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ च्या सीटीएस क्र. २३/ए/२६२ धारक जिमन मिळकत कार्ड प्रमाणे जिमन मोजमापित ७९९.५० चौरस मीटर्स आणि अभिहस्तांकन विलेखाप्रमाणे ८०८.९५ चौरस मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील रचना आणि त्यावरील उभी ऋभ महाल सीएचएसएल बिल्डिंग आणि खालीलप्रमाणे सिमाबद्धः पश्चिमेस गाव पहाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००९७ च्या सीटीएस क्र. २२ए आणि २३ए/२६१ए धारक प्लॉट द्वारे, पूर्वेस गाव पहाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००९७ च्या सीटीएस क्र. २३ए/ए धारक खेळाचे मैदानाद्वारे, दक्षिणेस गाव पहाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००९७ च्या दयाभाई पटेल रोड द्वारे, उत्तरेस गाव पहाडी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००९७ च्या सीटीएस क्र. २३ए/ए/ए

धारकप्लॉटद्वारे दिनांक २८ जुलै, २०२१. पियुष शाह ॲन्ड असोशिएट्स, वकील आणि सॉलिसिटर्स, महेंद्र खिमजी शाह, वकील उच्च न्यायालय, पियुष महेंद्र शाह, वकील आणि सॉलिसिटर्स ४०६, हमाम हाऊस, हमाम स्ट्रीट, अंबालाल दोषी मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१

एफ/४६, सेज प्लाझा, नुतन शाळेजवळ, मार्वे रोड, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४.

जाहीर सूचना

तमाम जनतेला यादारे सचना देण्यात येते की, आम्ही निम्नस्वाक्षरीकार याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीमधील बांद्रा मे प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि अन्य यांचे हक्क. नामाधिकार आणि हितसंबंध पडताळत आणि तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना सदर मिळकत

भवा त्यावराल काणत्याहा भागाच्य असल्यास ते त्यागित समजले जातील संदर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही हक नामाधिकार किंवा दावा जसे की, विक्री, आहे, कसूर केल्यास, कोणतेही आणि सर्व क्षेत्राचा फ्लॅट क्र. ए-६ तसे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित ठिकाण : मुंबई दिनांक २८ जुलै, २०२१ रोजी.

पत्ता शादाब खान

ईमेल : shadabsk@gmail.com

खा. भावना गवली यांना उद्य न्यायालयाची नोटीस

वार्ताहर / नागपूर

यांच्यासह इतरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर न्या. विनय देशपांडे आणि न्या. अमित बोरकर यांनी वाशीमचे पो-

वसई, जिल्हा पालघर-४०१२०३ येथील स.नं.३५४ ह्या मिळकतीवरील बंगलो क्र.डी/४१, क्षेत्र ११५० टेलि क्र.: ०२२-४३६६२२०० फॅक्सः ०२२-२४९६३०५५

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि एजीएम मध्ये घोषीत लाभांशाचे देयाकरीता बंद -संकेतस्थळ एक्सचेंजेसचे dia.com यावरही उपलब्ध असणार आहे.

सही/-

संजय जैन कंपनी सचिव

जाहीर सूचना जनतेच्या माहितीकरता याद्वारे सूचना देण्यात येत की, गाव मौजे गास, नालासोपारा पश्चिम, तालुक

चौ.मी. ही मिळकत श्री, रामाशिष सिंग व सौ रामशिला देवी ह्यांचे संयक्त मालकी व कब्जेवहिवटीची होती. श्री. रामाशिष सिंग ह दिनांक २४/०५/२००० व सौ. रामशिला देवी ह्या दिनांक ११/१२/१९९९ रोजी मयत झालेले आहेत. सदर मिळकतीबाबत में, नेटवर्क कन्स्टक्श व श्री. रामा आशिष सिंग व सौ. रामशिला देवी ह्यांचेत झालेल्या दिनांक २९/०३/१९९५ रोजीच्या करारनाम्याची मूळ प्रत हरवलेली आहे आणि अधक शोध घेवूनही त्याचा तपास लागत नाही त्याबाबत श्री. रामाशिष सिंग व सी. रामशिल देवी ह्यांचा मुलगा श्री. अभिषेककुमार रामाशिष सिंग द्यांनी नालासोपारा पोलिस स्टेशन नालासीपारा येथे दिनांक २६/०७/२०२१ रोजी

तकार नोंदवलेली आहे. तरी सदर मिळकती संबंधाने वर उल्लेखिर कागदपत्रके कोणास सापडल्यास किंवा कोणाहीकडे हितसंबंधाच्या बृष्टीने गहाण, दान, बक्षीसपत्र इत्यादीरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधिप्राह्य ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदस्वी नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांच्या आत लेखी, कायदेशिर पुराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं.२ सुप्रिम बिन्डिंग, डांगे टॉवरच्या मागे, फ्लायओव्हा ब्रिज जवळ, नालासोपारा (प.)-४०१२०३ येथे सादर करावी.

दिनांक: २८/०७/२०२१ **अंड. रिना सुनिल रॉड्री**ग्ज लीस अधीक्षक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावली असून प्रकरणाची सुनावणी दहा आठवड्याने ठेवली आहे.

कापसाच्या कचऱ्यापासून खर्डा, प्लायवूड तयार करण्यासाठी सहकारी तत्त्वावर बालाजी पार्टीकल सहकारी कारखान्याची निर्मिती करण्यात आली. ११९२ ला राज्य सरकारने ४३.३५ कोटी रुपये दिले होते. दरम्यान कारखान्यासाठी मशीन्स खरेदी करण्यात आल्या. पण, कारखाना उभा होण्यापूर्वीच डबघाईला आला. कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष पुंडलिकराव गवळी यांनी कोणतीही निविदा प्रक्रिया न करता १४ हेक्टर ९० आर शेतजमीन कारखान्याची जमीन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेला दिली. या संस्थेच्या अध्यक्ष खा. भावना गवळी आहेत

शुद्धिपत्र

नवशक्ति मध्ये पान क्र. १२ वर २७ जुलै, २१ दिनांकित **अरविंद** कुमार बाबुभाई भाटेलिया यांच्या जाहीर सूचनेच्या संदर्भात दिल्लीचा ठळक पिन कोड ११००२७ एवेजी १००२७ असा चुकीचा छापला आहे.

प्रोप्रायटर

बोरिवली हाऊसिंग फायनान्स शाखा

बी-१०/१९, पटेल शॉपिंग सेंटर, चंदवरकर लेन, बोरिवली (प), मुंबई- ४०० ०९२ वू.: २८९२४६३३/२८९२२०५९, **फॅक्स**: २८९३७०९२, <mark>ईमेल:</mark> BoriviiHsg.MumbaiNorth@bankofindia.co.in

फ्लॅट क्र. ६०६, ६ वा मजला, विंग बी. इमारत -रॉयल एनक्लेव्ह, रॉयल गार्डन, मिरा रोड (प्.), ठाणे- ४०११०७,

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

तुमच्या विनंतीनुसार बँकेने रु. ९,५०,०००/- (रुपये नऊ लाख पन्नास हजार मात्र) च्या एकण रकमेच्या विविध पतस्विधा मंजर केल्या आम्ही आम गहोत.

अनुक्र.	सुविधेचे स्वरूप	मंजुर माफेत	०८.०४.२०२१ रोजीसची थकबाकी
Ų	स्टार होम लोन	रु. ९,५०,०००/-	रु. ३,२३,०८८.६४ अधिक १०.१५% दराने न लावलेले
	खाते क्र. ०१११७५११००००६०१		व्याज अधिक २९.०३.२०२१ रोजीपासून २% दराने
			दंडात्मक व्याज

बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पतस्विधा या खालील मत्ता/तारणाने सुरक्षित आहेत (बँकेकडे प्रभारित मिळकती/मत्तांचा तपशिल

्तुम्ही सदर पतसुविधेच्या अंतर्गत बँकेची थकबाकी चुकती करण्यात कसूर केल्याने, आम्ही तुमचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देश/मार्गदर्शक तत्त्वानसार ३१.०३.२०२१ रोजी पासन नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस म्हणून वर्गीकत करण्यात आले.

दिवसांच्या कालावधीत रु. ३,२३,०८८.६४ (०८.०४.२०२१ पर्यंत वैधानिक थकबाकी) सह प्रदानापर्यंत मासिक आधारे चक्रवाढीने १०.०१५% दराने त्यावरील पुढील व्याज आणि बँकेला आलेला सर्व खर्च, प्रभार व परिव्यय यासह एकत्रित रक्कम अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सागत आहोत. कसर केल्यास कपया ध्यानात ठेवावे की. आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्ताविरुद सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करू व त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तुमची असेल

आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत. कपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे. तारण मत्तांचे विमोचन करण्याच अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल.

आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर प्रत्यक्ष वसुलीच्या तारखेपर्यंत ३१.१२.२०१९ पासुन संविदात्मक दराने व्याजासह वर वर्णन केल्याप्रमाणे ह्या सुचनेच्या तारखेपासून वसुलीच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची सेंपूर्ण येणे (कर्जदारे किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च,

कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख . केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण किंवा कोणताही भार निर्माण

क्रमयाम् प्रजात क्रमयात् येत आहे ही सचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसः

प्राधिकृत अधिकारी आहेत.

. हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांना बाधा न आणता ही सूचना तुम्हाल

आपला हितचिंतक नाव: महेश बत्रा हुद्दा: मुख्य व्यवस्थापक

ठिकाण : मुंबई दिनांक: ०८.०४.२०२१

बी-८, अक्षता सीएचएस, म्हाडा प्लॉट क्र. १०, गणेश नगर, कांदिवली (प), मुंबई- ४००००७

महोदय/महोदया,

तुम्हाला माहित आहे की, बँकेने श्री. जगराम रामुजगीर यादव, हमीदार म्हणून यांना रु. ९,५०,०००.००/- च्या रकमेच्या विविध

पतमर्थादा मंजर केल्या. ज्यासाठी तम्ही हमीदार आहेत आणि त्यावरील उपार्जित आणि थकीत सर्व व्याज. परिव्यय. प्रभार आणि खर्च आणि मुख्य कर्जदारांद्वारे सदर रकमेच्या थकीत प्रदानासाठी हमी देणारे दिनांक १२.०२.२००८ रोजीचे हमीपत्र निष्पादित केले आहे. बँकेद्वारे मंजूर केलेल्या विविध पतसुविधा आणि सूचना तारखेस त्या अंतर्गत थकबाकी रकमेचा तपशील खालीलप्रमाणेः

ı	અનુવ્રત.	सु।वधच स्वरूप	मजुर माफत	०८.०४.२०२१ राजासचा थकवाका		
ı	у	स्टार होम लोन	रु. ९,५०,०००/-	रु. ३,२३,०८८.६४ अधिक १०.१५% दराने न लावलेले		
ı		खाते क्र. ०१११७५११००००६०१		व्याज अधिक २९.०३.२०२१ रोजीपासून २% दराने		
ı				दंडात्मक व्याज		
ı	 पाला कर्नुसारी क्यांक्या दाशिकाची पालोर कामणत काम केलाने आपनी महार्ट हाँक ऑफ हॅटियाने जाने केलेले निर्देश किंद्र 					

मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३१.०३.२०२१ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणुन त्याची/तिची/त्यांची थकबाकी वर्गीकृत केली आहे.

्येथे वर नमूद केल्याप्रमाणे मुख्य कर्जदारांनी प्रदानात कसूर केल्यामुळे हमीदार म्हणून तुम्ही सदर कर्जासाठी संयुक्तपणे आणि वेगवेगळे जबाबदार बनले आहात.

वरील नमुद कारणांमुळे याद्वारे आम्ही तुमच्या हमीला आवाहन करीत आहोत आणि तुम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसार रु. ३,२३,०८८.६४/- (०८.०४.२०२१ पर्यंत वैधानिक थकबाकी) सह मासिक आधारे १०.१५% दराने व्याज बँकेला अदा करण्यास सांगत आहोत. कसर केल्यास आम्हाला त्याच्याशी अनुषंगिक सर्व परिव्यय. खर्च इ. सह प्रत्यक्ष वसलीच्या तारखेपर्यंत सदर सुचनेच्या तारखेपासून प्रयोज्य व्याजासह सदर रकमेच्या वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमोर तुमच्य

> नाव: महेश बत्र हद्दा: मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी

ELANTAS Beck India Limited

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०८.०४.२०२१

Registered Office: 147, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018 **Unaudited Financial Results for the quarter** and half year ended June 30, 2021

(Rs in Lakhs)

CIN : L24222PN1956PLC134746

							no m zamo,
0		(Quarter ended		Half Ye	ar ended	Year ended
Sr No	Particulars Particulars	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	30-Jun-21	30-Jun-20	31-Dec-20
INU		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from operations	11,490.86	12,908.34	4,620.90	24,399.20	15,139.57	38,313.35
2.	Net Profit /(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	1,684.91	2,468.02	610.09	4,152.93	2,318.94	8,021.33
3.	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1,684.91	2,468.02	610.09	4,152.93	2,318.94	8,021.33
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1,258.28	1,812.36	475.23	3,070.64	1,805.71	6,176.39
5.	Total comprehensive Income / (Loss) for the period	1,251.54	1,805.63	475.23	3,057.17	1,790.74	6,152.75
6.	Equity Share Capital	792.77	792.77	792.77	792.77	792.77	792.77
7.	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing & discontinuing operations) Basic and Diluted (In Rupees)	15.87	22.86	5.99	38.73	22.78	77.91
8.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						43,366.50

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 27th July, 2021 The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website http://www.elantas.com/beck-india.

Srikumar Ramakrishnan - Managing Director Date: July 27, 2021 [DIN: 07685069]

Place: Pune

बालाजी पार्टीकल सहकारी कारखान्याच्या विक्रीत कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला असून, यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी

प्तीआयएन : एल२८१००एमएच१९६८पीएलसी०१४१५६ नोंद. कार्यालय:१०७६, डॉ. ई मोझेस रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. संकेतस्थळ : www.oriconenterprises.com ई-मेल : share@ocl-india.com

ORICON

shall be illegal and not binding upon my clien सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीज ॲक्ट, and my client shall take appropriate lega action against such person/ persons both २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग civil and criminal as may be advised. ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) Adv. Jayti Janardan Gharat रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता 002, "A" Wing, Krishna Yashodhan, Abrol Complex, Near Woodstick Hotel, Bolinj, ग्युलेशन २९ (१) (ए) अन्वये बनलेल्या नियमांना अनसरुन कंपनीचे रजिस्टार ऑफ मेंबर्स Virar (W), Pin - 401 303. आणि शेअर ट्रान्सफर बुक हे १४ सप्टेंबर, २०२१ पासून ते २२ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत वित्तीय वर्ष २०२०–२१ करीता २२ सप्टेंबर, २०२१ रोजी घेण्यात येणारी ५१ वी वकील : **चेतन कुर्वे**

> राहील ही माहिती कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.oriconenterprises.com www.bseindia.com आणि www.nsein-

> > मंडळाच्या आदेशा ओरिकॉन इंटरप्रायझेस् लिमिटेड करिता

दिनांक : २७.०७.२०२१

महोदय

करियर/रजिस्टर्ड पोस्ट एडी द्वारे

श्री. जगराम रामजगिर यादव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट

मच्याद्वारे मंजुर केलेल्या पतसुविधा आणि सदर सूचनेच्या तारखेस त्या अंतर्गत थकबाकीचा तपशिल येथे खाली देत आ						
सुविधेचे स्वरूप	मंजुर मार्फत	०८.०४.२०२१ रोजीसची थकबाकी				
स्टार होम लोन	रु. ९,५०,०००/-	रु. ३,२३,०८८.६४ अधिक १०.१५% दराने न लाव				
खाते क्र. ०१११७५११००००६०१		व्याज अधिक २९.०३.२०२१ रोजीपासून २%				

प्लॅट क्र. ६०६, ६ वा मजला, विंग बी, इमारत -रॉयल एनक्लेव्ह, रॉयल गार्डन, मिरा रोड (पू.), ठाणे- ४०११०७ वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६०

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय

इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत

दिली आहे.

प्राधिकृत अधिकारी

विरोधात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया दाखल करण्यासह कायदेशीर कार्यवाही करणे भाग पडेल.

Note:

For Elantas Beck India Ltd

वसई येथील मा.श्री.अ.वि. मुसळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, क.ँस्तर यांचे जाहीर नोटीस _____ दि. चौ. अर्ज : ४५/२०२१ निशाणी क्र. : ६

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my client that, MRS

ANITA RAGUVEER KAMATH alias KUM

ANITA VISHWANATH PRABHU is one of

he co-owner of flat ("Said flat") which i

more particularly described in the schedule

Members of the Public are hereby called

upon note that it has come to my clients knowledge now that her brother Mr

Damodar Vishwanath Prabhu has

raudulently taken the signature of my clien

on the gift deed dated 11th April, 2014 by false

representation for transfer of her half share in the Flat No. 403, F Wing, Fourth Floor

total admeasuring 47 Sq. Mt. built up in the

building known as "MADHUVAN PARK

PHASE-II CO-OPERATIVE HOUSING

SOCIETY LIMITED" at revenue village

Bolinj, Unitech Road, Near Tirupati Naga

Virar (W), Taluka Vasai, Dist-Palghar by way

of gift deed therefore my client hereby by this

public notice revoke/cancel the said registered gift deed dated 11th April, 2014

being register No. 1884 of 2014 at Sub

Thus anyone dealing with the said flat by use

of that gift deed dated 11th April, 2014 claimed

to have been executed by my client the same

egistrar Vasai - 5.

पुढील तारीख : २७/०८/२०२ थ्री मदन माधव गप्ते पत्ता - जी- ३ अनभव कॉम्प्लेक्स i. २, प्रभु लेन, प्रभु आळी, वसइ प. ता. वसई, जि.अर्जदार

विरूद्धगैरअर्जदार त्यापेक्षा **कै. शैलजा माधव गुप्ते** या **तारीख २१ मा**हे **डिसेंबर २०२०** रोजी किंवा त्या सुमारास मयत झाले अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदा यांनी **कै. शैलजा माधव गप्ते** यांच्या मृत्यनंतर वारस माणपत्र मिळण्याकरीता अर्ज केला आहे. त्यापेक्ष उक्त अर्जदार सदरहू मयताचे कायदेशीर वारस नव्हे

सिद्ध झालेच्या तारखेपासन एक महिन्याचे आत किंव दि.२७/०८/२०२१ <mark>सकाळी ११.०० वाजता</mark> त्याने या कोर्रात हजर होउन आपल्या हरकती कलवाव्या ग जाहीरनाम्यावरून असे कळविण्यात येते की. ज पदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या त प्रदरहूँ कोर्ट अर्जदार यांचे हक्काबद्दल लागलीच गुरावा घेउन त्याचा हक्क शाबीत दिसल्यास त्याल रहू मयत **कै.शैलजा माधव गुप्ते** यांचे कायदेशीर रसाचे सर्टिफिकेट देईल आज **दिनांक २६ माहे जुलै २०२१** रोजी माझ्या सहिने

न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले सही/-शिक्का सहा. अधिक्षक सह दिवाणी न्यायालय, के.स्तर, वसई

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही आमच्य अशिलांच्यज्ञ वतीने रमेश एम. गेहानी (''मालक'' यांच्या खालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक सविस्तर विवरणीत आंबिवली तालुका अंधेरी येथे स्थित बहन्मंबई महानगरपालिकेच्या नोंदणी जिल्ह आणि उप-जिल्ह्यामधील प्लॉट क्र. टी-१ आणि सीटीएस क्र. ८४४ धारक सर्व्हे क्र. १११-डी असलेल्या आणि १५६०.१० चौ. मीटर्स किंवा तत्सम असलेल्या जमिनीच्या प्लॉटवर बांधलेल्य आणि 'एसबीआय स्टाफ ब्यू हेवन सीएचएसएल मधील विंग ए' च्या २ऱ्या मजल्याच्या नामाधिकारांचा तपास करीत आहोत सर्व व्यक्तींना मिळकत किंवा त्याच्या कोणत्याह

भागामधील, त्याचे किंवा त्यावर विक्री अदलाबदल, प्रभार, भेट, विश्वस्त, वारसा, मार्गाच हक्क, कळवहिवाट, पोट-कळवहिवाट, ताबा, पोट-भाडेपट्टा, धारणाधिकार भाडेपड़ा. सुविधाधिकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपानं ु कोणतेही दावे असल्यास त्यांनी ते सदरहु तारेखपासून ८ दिवसांपासून खालील नमुद पत्त्यावर आमच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही स्वरूपाचे कोणाचेही कोणतेही दावे अस्तित्वात नसल्याचे समजण्यात येईल आणा आमचे अशिल तेथे कोणत्याही त्यक्तीचे कोणत्याही स्वरूपाचे कोणतेई दावे नसल्याचे समजन सदर मिळकतीशी व्यवहार करण्यास हक्कदार असतील आणि कोणतेही टाउँ

उपरोक्त संदर्भित परिशिष्ट : 'स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ ब्लू हेवन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' टारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १६ दिनांक अन्वये विभिन्न क्र. ०७६ ते ०८० (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/ च्या ५ (शेअर्स) सह आंबिवली तालुका अंधेरी येथे स्थित बहन्मंबई महानगरपालिकेच्या नोंदणी जिल्ह आणि उप-जिल्ह्यामधील प्लॉट क्र. टी-१ आणि सीटीएस क्र. ८४४ धारक सर्व्हे क्र. १११-र्ड असलेल्या आणि १५६०.१० चौ. मीटर्स किंव तत्सम असलेल्या जमिनीच्या प्लॉटवर बांधलेल्या आणि 'स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ ब्लू हेवन को-ऑपरेटिव्ह मोमायटी लिमिटेड मधील विंग ए च्य २ऱ्या मजल्यावरील समाविष्टीत ५७५ चौ. फू. चटई

१/ई ४०१, पाटलिपुत्र नगर, ओशिवरा लिंक रोड, ओशिवरा, मुंबई ४००१०२ दुर.: ९८१९०८४७०७,

3.दमयंती विशनजी वीरा 31.03.2021) या तारखेस (पदमावती अप्लाऐंसीस चे प्रॉपराइटर) वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार)

आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल. सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

स्थळ: मुंबई/ठाणे/नाशिक (महाराष्ट्र)

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

भेट, परवाना, कळवहिवाट, भाडेपट्टा. धारणाधिकार, प्रभार, गहाण, विश्वस्त स्विधाधिकार, विभागणी, खटला, हुकुम, निर्वाह वारसाहक जमी किंवा आदेश प्रलंबित वाद, अंत्यदान, ताबा किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात लिखित संपूर्ण त्यावरील कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५(पंधरा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक

समजण्यात येतील आणि पडताळणी आणि तपसाणीची प्रक्रिया केली जाईल.

वरील मिळकतीचे परिशिष्ट बृहन्मुंबईच्या हद्दीमधील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणीकत उप-जिल्हा आणि जिल्ह्यामधील केन रोड, बॅडस्टॅण्ड, बांद्रा, अंधेरी तालुका येथे स्थित बांद्राच्या शहर सर्व्हे क्र. बी-८७१ धारक जिमन मोजमापित अंदाजे २२५७.५२ चौरस मीटर्स संलग्नित २७०० चौरस यार्ड्स आणि धारक बिनशेत प्लॉट क्र. १९७डी (जुना बिनशेत प्लॉट क्र. १९७ए चा भाग) चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील

खालीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरेस केन रोड द्वारे, पूर्वेस श्री. अँथनी मॅनवेल डीसूजा यांच्या मालकीचा बिनशेत प्लॉट क्र. १९७सी

उभी बिल्डिंग आणि रचना आणि

दक्षिणेस जोसेफ फेलिक्स पेरेरा आणि त्यांची पत्नी मार्था पेरेरा यांच्या मिळकतीदारे आणि पश्चिमेस सदर मिळकतीच्या इतर

विभागाद्वारे.

दिनांक: २७ जुलै, २०२१.

मंबर्ड

श्री. प्रमोद एन. पाटिल, विकल पीएनपी ॲण्ड असोसिएट्स करीता विकल ३०१, ३रा मजला, युसुफ बिल्डिंग एम.जी. रोड, फ्लोरा फाऊंटेन, फोर्ट मुंबई-४००००१

दूर. क्र. ०२२-६८४९०६००

pnpmumbai@pnpassociates.com